

आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील
प्रवेश नियमावलील सुधारणा
वसतिगृहात खास बाब म्हणून प्रवेश देण्याची तरतुद


महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. आयग-१२०८/प्र.क्र. ६६/ का.३२
मंत्रालय, मुंबई-३२
दिनांक २१ सप्टेंबर, २००४

वाचा : शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आयग-१२०८/प्र.क्र. ५२/का.३२,
दि. ३ ऑगस्ट, २००४.

शासन निर्णय :- शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्याच्या संदर्भात शासनाने दि. ३ ऑगस्ट, २००४ रोजीच्या संदर्भाधीन शासन निर्णयांन्वये सुधारित मार्गदर्शक तत्वे विहित करून सुधारित नियमावली लागू केलेली आहे. या सुधारित प्रवेश नियमावलीमध्ये वसतिगृहात शासनामार्फत विशेष बाब म्हणून प्रवेश देण्याबाबतची तरतुद ठेवण्यात आलेली नाही. तथापी, शासकीय वसतिगृहात खास बाब म्हणून गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून तसेच विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी वसतिगृहात शासन स्तरावरुन विशेष बाब म्हणून प्रवेश देण्याची तरतुद करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. आता पूर्ण विचाराती या संदर्भात शासन पुढील प्रमाणे अमदेश देत आहे :-

- १) दि. ३ ऑगस्ट, २००४ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ मधील (अ) (२) यंत्रील "वसतिगृहात शासनामार्फत विशेष बाब म्हणून रिक्त जागांच्या ५ % प्रवेश देण्याची विद्यमान तरतुद प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेनुसार असावी यासाठी रद्द करण्यात येत आहे." ही तरतुद वगळण्यात यावी.
- २) वर नमूद तरतुदीऐवजी "शासकीय आदिवासी वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून शासन स्तरावरुन प्रवेश देण्याबाबतची पुढील प्रमाणे तरतुद करण्यात येत आहे :-
- ३) आदिवासी मुला-मुलींच्या प्रत्येक शासकीय वसतिगृहात त्या वर्षी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांपैकी १० % जागा मागासवर्गीय (अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या व विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीय) विद्यार्थ्यांमधून "खास बाब" म्हणून शासन स्तरावरुन भरल्या जार्तील.

- ब) मन्त्रेक वस्तिगृहात रिक्त असलेल्या जागांची माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी दि. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक राहील.
- द) सास बाब अंतर्गत जागांकरिता दि. १५ सप्टेंबर पर्यंत शासनाकडून आदेश काढण्यात आले नाहीत तर त्या जागा "विना आरक्षित" समजून भरण्याची कार्यवाही प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी त्यांच्याकडील प्रतिक्षा यादीनुसार करावी.
- इ) सास बाब प्रयेशासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची भर्यादा शासनाने ३ ऑगस्ट, २००४ रोजीच्या शासन निर्णयांन्वये वस्तिगृह प्रवेश नियमावलीसाठी विहित केल्याप्रमाणेच राहील.



०/८
(र.भी. बिरंबोळे)

कृक्ष अधिकारी

- अमृत, आदिवासी विकास, नाशिक
- अमृत, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- अमृत आयुक्त, आदिवासी विकास, ताणे/नाशिक/अमरावती/नागपूर
- अवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव
- राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव
- कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- नव्हे नस्ती, का.१२, आदिवासी विकास विभाग.